

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या बैठकीच्या आयोजनासाठी अपेक्षित खर्चाची रक्कम संक्षिप्त देयकाद्वारे आहरीत करण्यास सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांना कायमस्वरूपी मान्यता देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

मराठी भाषा विभाग

शासन निर्णय क्रमांक: संक्षिप्त-१०१४/प्र.क्र.८२/२०१४/भाषा-३,

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

तारीख: १५ डिसेंबर, २०१४.

प्रस्तावना :-

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याच्या दृष्टीने विविध वाङ्मयीन उपक्रम राबविण्यात येतात. या उपक्रमांसाठी गठीत करण्यात आलेल्या समित्या / उप समित्यांच्या बैठकांचे तसेच मंडळाच्या सर्वसाधारण बैठकांचे आयोजन करण्यासाठी अपेक्षित खर्चाची रक्कम संक्षिप्त देयकाद्वारे आहरीत करण्यास महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळास कायमस्वरूपी मान्यता देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :-

या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या व मंडळाकडून गठीत करण्यात आलेल्या विविध समित्या / उप समित्यांच्या बैठकांचे आयोजन करण्यासाठी संक्षिप्त देयकाद्वारे रक्कम आहरीत करण्यास, वार्षिक रू.१.०० लक्षाच्या मर्यादेत मान्यता देण्याचे प्राधिकार प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव (मराठी भाषा) यांना देण्यात येत असून या मान्यतेच्या व खालील अटींच्या अधीन राहून मंडळाच्या प्रत्येक बैठकीसाठी अपेक्षित खर्चाची रक्कम संक्षिप्त देयकाद्वारे आहरीत करण्यास सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांना कायमस्वरूपी मान्यता देण्यात येत आहे.

- १) प्रत्येक बैठकीच्या अपेक्षित खर्चाची रक्कम संक्षिप्त देयकाद्वारे आहरीत करण्याचा प्रस्ताव शासनास सादर करताना त्यापूर्वीच्या बैठकांचे एकही संक्षिप्त देयक प्रलंबित नाही याची खातरजमा करूनच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने नवीन प्रस्ताव सादर करावा.
- २) वित्तीय अधिकार नियम पुस्तिका १९७८, भाग पहिला उपविभाग (दोन) अ.क्र. (११ अ), नियम क्र. ३४ च्या स्तंभ ६ मधील अटींचे पालन करण्यात यावे.
- ३) संक्षिप्त देयकाद्वारे रक्कम आहरीत केल्यानंतर १ महिन्याच्या आत तपशीलवार देयक सादर केले जाईल याची दक्षता महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने घ्यावी.

२. याबाबत होणारा खर्च मागणी क्रमांक "झेड एफ ०२, मुख्यलेखाशीर्ष २२०५, कला व संस्कृती (००) १०२, कला व संस्कृती प्रचालन, ०१ योजनेतर योजना (०१) (०१), १३ कार्यालयीन खर्च" या लेखाशिर्षाखाली मंजूर होणाऱ्या अनुदानातून भागविण्यात यावा.

३. या करिता महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी व नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. तसेच त्यांना अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या दुय्यम अधिकार्यास या संबंधीच्या देयकावर स्वाक्षरी करण्यास या आदेशाद्वारे प्राधिकृत करण्यात येत आहे.

४. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.६०४/१४/विनियम, दिनांक २४ नोव्हेंबर, २०१४ अन्वये प्राप्त झालेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४१२१२१११७०५०९३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(धा.र.चिंदरकर)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) महालेखापाल, महाराष्ट्र १ (लेखा परीक्षा/लेखा अनुज्ञेयता), मुंबई.
- २) महालेखापाल, महाराष्ट्र -२ (लेखा परीक्षा/लेखा अनुज्ञेयता), नागपूर.
- ३) अधिदान लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
- ४) वित्त विभाग, व्यय -४ / विनियम, मंत्रालय, मुंबई.
- ५) अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई
- ६) सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई
- ७) सचिव, मराठी भाषा विभाग यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई
- ८) निवडनस्ती.